

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु. ७ /३५६/२०२२

दिनांक: ०२/१२/२०२२

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४९सीआय१०७१९९०० (४९/०९८९) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. गिरीष सुभाष/स्नेहा गिरीष धिरवानी अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ १२६ चौ.फु. आहे.

२) करपात्र बाबीचा तपशिल दर्शविणारा खातेउतारा सोबत जोडला आहे.

३) श्री/श्रीम. महालिंगम यल्लप्पा शेट्टीयार, पद्मिनी महालिंगम शेट्टीयार राहणार. साई काला टॉवर शॉप ६ अपो. लालसाई बिल्डींग मटेल सप्प. उल्हासनगर-४ यांनी दिनांक: १४/११ /२०२२ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र.४१२०२२०००२०१३५ सादर केलेला अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री./श्रीम. महालिंगम यल्लप्पा शेट्टीयार, पद्मिनी महालिंगम शेट्टीयार अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

अ) वर्ष २०२१-२०२२ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र

ब) श्री./श्रीम. गिरीष सुभाषधिरवानी, स्नेहा गिरीष धिरवानी (लिहुन देणार) व श्री./श्रीम. महालिंगम यल्लप्पा शेट्टीयार, पद्मिनी महालिंगम शेट्टीयार (लिहुन घेणार) यांचे दरम्यान सि. नं.२३९ दिनांक: १०/१०/२०२२ श्री. सी. के. साबळे यांचे समक्ष करणेत आलेले नोटरी खरेदीखताची छायांकित प्रत.

क) नोटरी श्री. सी. के. साबळे यांचे समक्ष (अ. क्र. २४१ दिनांक: १०/१०/२०२२) करण्या आलेले ताबापावतीची प्रत.

ड) नोटरी श्री. सी. के. साबळे यांचे समक्ष (अ. क्र. ४७० दिनांक: १०/११/२०२२) करण्या आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत.

इ) दिनांक: ११/११/२०२२ रोजीचे उल्हास विकास या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

ई) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र दिनांक: १४/११/२०२२


उपरोक्त कागदपत्रान्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.



वनिता डगळे
लिपीक

४) सदर मिळकत श्री./श्रीम. महालिंगम यल्लप्पा शेट्टीयार, पद्मिनी महालिंगम शेट्टीयार यांचे ताब्यात असुन, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४९सीआय१०७१९९०० (४९/०९८९) करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. महालिंगम यल्लप्पा शेट्टीयार, पद्मिनी महालिंगम शेट्टीयार या नावाची नोंद करणेस कळविले आहे.

५) महानगरपालिका आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत मालमत्ता कर आहे. त्याअनुषंगाने मालमत्ता कराचे वसुलीकामी अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/कागदपत्राच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४९सीआय१०७१९९०० (४९/०९८९) अन्वये नोंद असलेल्या मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. महालिंगम यल्लप्पा शेट्टीयार, पद्मिनी महालिंगम शेट्टीयार या नावाची नोंद वर्ष २०२२-२०२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश /मंजूरी मिळावी.


आर. जी. आव्हाड
कर निरीक्षक


उदय लुल्ला
उप कर निर्धारक व संकलक


जेठानंद करमचारी
कर निर्धारक व संकलक

Change of Name R V Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	1061711/12
Date	18/12/22



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
 मुख्यकार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हाठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT-7: 356 :2022

Token No. 41202200020135

To,

Date: 18/01/2022

Sr. No: 49/0989

Shri/Smt. Mahalingam Yelappa Shettiyar

Padmini Mahalingam Shettiyar

SAI KALA TOWER SHOP 6 OPP. LALSAI BIDG MATERIAL
SUPP.

Ulhasnagar – 421004.

**Sub : Mutuation of Entry as a Owner/ Occupier in respect of Property
bearing Sr. No. 49C1010719900 of Mpl. Assessments Register.**

Ref : Your Notice Dated. 14/11 /2022

Sir,

Your name has been entered in place of Shri/Smt. GIRISH SUBHASH/SNEHA GIRISH
DHIRWANI Under Serial No. 0989 Ward.49 Prop.No- 49C1010719900 as a person primarily liable
to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following
documents

- | | | |
|---|-----------|--------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance. | No. ----- | Dt. ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt. ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt. ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt. ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. ----- | No.----- | Dt. ----- |
| 10. Possession Letter | No. 241 | Dt. 10/10/22 |
| 11. Indemnity bond / Relinquishment of rights | No. 470 | Dt. 10/11/22 |
| 12. Objection Notice published in the News paper Namely. Uhlhas Vikas | No.----- | Dt. 11/11/22 |
| 13. Notary Gift Deed /Release deed/ Registered Will | No.----- | Dt. ----- |
| 14. Applicant Pratidyapatra | No.----- | Dt. 14/11/22 |
| 15. Unregistered Instrument attested by Notary. | No. 239 | Dt. 10/10/22 |
- Agreement For Sale .**

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.

18-01-22



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation